



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक १२]

गुरुवार ते बुधवार, मार्च २२-२८, २०१८/चैत्र १-७, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

### भाग एक-अ-अमरावती विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४६.

#### विभागीय आयुक्त, यांजकडून

#### आदेश

प्रकरण क्रमांक-सावंगा-अमरावती-ग्रा.पं. विघटन-१-२०१८.—

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४५, पोट-कलम (१-अ) नुसार निर्णय घेण्याचे राज्य शासनाचे अधिकार अधिसूचना क्र. व्हीपीए/१०८३-सीआर-१६७०-२१, दिनांक १-६-१९८३ नुसार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आल्यानुसार व राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक क्र.रानिआ-१०९६-प्र.क्र. २-९६-पंरा, दिनांक १५-६-१९९६ व ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे शासन परिपत्रक क्र. ग्रापनि-२०१-प्र.क्र. ५५-०६, दिनांक ३०-०६-२००१ चे अनुषंगाने मी, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती आदेश पारित करित आहे.

- (१) ग्रामपंचायत सावंगा, तालुका व जिल्हा अमरावतीचे संपूर्णतः विघटन न करता राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर पोट-निवडणूक घेण्यात याव्यात.
- (२) जिल्हाधिकारी, अमरावती व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी पोट-निवडणुकीबाबत आवश्यक ती कार्यवाही करून कार्यपूर्ती अहवाल विभागीय आयुक्त, अमरावती यांना विनाविलंब सादर करावा.

सदर आदेश आज दिनांक २६ फेब्रुवारी, २०१८ रोजी पारित करण्यात येत असून माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.

दिनांक २६ फेब्रुवारी, २०१८.

अ-एक-अ-१-(२६१५).

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४७.

### आदेश

प्रकरण क्रमांक-खामखेड-मलकापूर-बुलडाणा-ग्रा.पं. विघटन-१-२०१७.—

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४५, पोट-कलम (१-अ) नुसार निर्णय घेण्याचे राज्य शासनाचे अधिकार अधिसूचना क्र. व्हीपीए/१०८३-सीआर-१६७०-२१, दिनांक १-६-१९८३ नुसार विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आल्यानुसार व राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक क्र.रानिआ-१०९६-प्र.क्र. २-९६-पंरा, दिनांक १५-६-१९९६ व ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे शासन परिपत्रक क्र. ग्रापनि-२०१-प्र.क्र. ५५-०६, दिनांक ३०-०६-२००१ चे अनुषंगाने मी, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती आदेश पारित करीत आहे.

(१) ग्रामपंचायत खामखेड, ता. मलकापूर, जिल्हा बुलडाणाचे संपूर्णतः विघटन करण्यात येत आहे.

(२) जिल्हाधिकारी, बुलडाणा व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी सदर विघटीत ग्रामपंचायतीबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करून कार्यपूर्ती अहवाल विभागीय आयुक्त, अमरावती यांना विनाविलंब सादर करावा.

सदर आदेश आज दिनांक १ मार्च, २०१८ रोजी पारित करण्यात येत असून माझ्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात येत आहे.

अमरावती :  
दिनांक १ मार्च, २०१८.

पीयूष सिंह,  
विभागीय आयुक्त, अमरावती.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४८.

### अध्यक्षा, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक २/१०५०-वि.यो.मोताळा-नपमो-२०१८.—

नगर विकास विभागाची शासन अधिसूचना क्र. एमयुएन-२०१४-प्र.क्र. ९६-नवि-१८, दिनांक ०४-०३-२०१५ अन्वये मोताळा ही नगर पंचायत गठीत झालेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ च्या तरतुदीनुसार नव्याने गठीत नगर पंचायत/नगर परिषद क्षेत्राची विकास योजना तयार करून ती गठीत झाल्यापासून तीन वर्षांचे आत शासनास मंजुरीस्तव सादर करणे आवश्यक आहे.

सबब, या नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेने ठराव क्र. ४, दिनांक ०५-१२-२०१७ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ व २३ अन्वये मोताळा नगर पंचायतच्या संपूर्ण पंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचे ठरविले आहे.

विकास योजनेअंतर्गत विकसित करावयाच्या नगर पंचायतच्या हद्दीत संपूर्ण क्षेत्र दर्शविणारा नकाशा (अध्यक्ष, नगर पंचायत, मोताळा यांची दिनांक सह स्वाक्षरी असलेल्या) नागरिकांचे अवलोकनार्थ नगर पंचायत मोताळा, कार्यालयात कार्यालयीन वेळेत खुला ठेवण्यात आलेला आहे त्यावर

ज्या नागरिकांना हरकती/सूचना दाखल करावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात, ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ६० दिवसांच्या आत, नगर पंचायत, मोताळा कार्यालयात दाखल कराव्यात, विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व हरकती/सूचनांचा नगर पंचायत, मोताळा योग्य तो विचार करील.

मोताळा :  
दिनांक १४ मार्च, २०१८.

एस. ए. देशमुख,  
अध्यक्षा,  
नगर पंचायत, मोताळा.

भाग १-अ (अ. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४९.

BY PRESIDENT, NAGAR PANCHAYAT

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. 2/1050/NPM-2018.—

Motala Nagar Panchayat has been newly constituted by the Maharashtra Government Urban Development Department *Vide* its Notification No. Mun-2014-C.R. 96-UD-18, Dated 04-03-2015 as per provision U/s. 21 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 the Planning Authority Constituted shall not later than three years from the date of its constitution, Submit the Draft Development Plan to the State Government for Sanction.

Hence, Nagar Panchayat, Motala *vide* General Body Resolution No. 4, Date 05-12-2017 has decided to declare its intention to prepare Development Plan for entire Nagar Panchayat, Motala Town as per Section 21 and 23 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

The map duly signed by the President, Motala showing the entire limits of Nagar Panchayat, Motala for which the Development Plan is to be prepared is kept open in Office of the Nagar Panchayat, Motala for inspection of public during office hours. The objection or suggestions if any regarding the aforesaid map are invited in writing within a period of Sixty (60) days, from the date of publication of this notice in the *Maharashtra Government Gazzette*. All the Objections/Suggestions received within the stipulated period shall be considered by the Nagar Panchayat, Motala.

Motala :  
Dated the 14th March 2018.

S. A. DESHMUKH,  
President,  
Nagar Panchayat, Motala.